

FIRST INFORMATION REPORT
(Under Section 154 Cr.P.C.)

रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): वाशिम P.S. (पोलीस ठाणे): जुल्का Year (वर्ष): 2017
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0028 System Date and Time (ससिस्टम दिनांक और समय): 01/02/2017 19:04 वाजता
Original Date and Time (वास्तविक दिनांक और समय): 01/02/2017 19:04 वाजता

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	मुंबई दारुबंदी अधिनियम, १९४९	65(E)

3. (a) Occurrence of offence (गुन हयाची घटना):
1 Day (दिवस): बुधवार Date from (दिनांक पासून): 01/02/2017 Date To (दिनांक पर्यंत): 01/02/2017
Time Period (कालावधी): प्रहर ७ Time From (वेळेपासून): 18:00 तास Time To (वेळेपर्यंत): 18:30 तास
(b) Information received at P.S. (माहिती मिळाले याचे पोलीस ठाणे): Date (दिनांक): 01/02/2017 Time (वेळ): 18:55 तास
(c) General Diary Reference (रठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 026 Time (वेळ): 18:55 तास

4. Type of Information (माहितीचा प्रकार): मौखिक

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस ठाणे यापासून दिशा व अंतर): पूर्व, 1 कि.मी. Beat No. (बिट क्र.):
(b) Address (पत्ता): जऊळका, मालेगाव
(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (या पोलीस ठाणे याच या हद्दीबाहेर असलेल्या यास त या पोलीस ठाणे या नांव):

District (State) (जिल्हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

- (a) Name (नाव): Vadenna Shivling Arshewar
(b) Father's Name (का नाम): Shivling
(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख/वर्ष): 05/03/1984 (d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत
(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):
(f) Passport No. (पारपत्र क्र.):
Date of Issue (अदा केले याची तारीख): Place of Issue (अदा केले याचे ठिकाण):
(g) Occupation (व्यवसाय): पोलीस अधिकारी
(h) Address (पत्ता)

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्ता प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	PS जऊळका, मालेगाव, जुल्का, वाशिम, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	PS जऊळका, मालेगाव, जुल्का, वाशिम, महाराष्ट्र, भारत

- (i) Phone number (फोन नं.): 91-7254-272016 Mobile (मोबाइल सं.): 91-9766633143

7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (माहित असलेल या /संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S. No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address(वर्तमान पत्ता)
1	संतोष दुर्योधन पांडे		वडील: दुर्योधन	1. जऊळका,मालेगाव,जुल्का,वाशिम,महाराष्ट्र,भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant / informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S. No. (क्र.सं.)	Property Category (मालमत्तेचा प्रकार)	Property Type (सम्पत्ति के प्रकार)	Description (विवरण)	Value(In Rs/-)(मूल्य (रु. मध्ये)
1	औषध/अमलीपदार्थ	दारुची बाटली	देशी दारु संज्ञा भिंगरी 180ML चे काँटर एकुन 96नग एकुन कीमत 4800 रु	4,800.00

10. Total value of property stolen (In Rs/-) (चोरिस गेलेल या मालमत्तेचे एकूण मूल्य (रु.मध्ये) 800.00

11. Inquest Report / U.D. case No., if any (इन्क वेस्ट अहवाल/अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल यास):

S. No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.)

12. First Information contents (प्रथम खबर मजकूर):

लेखी फिर्याद पो.स्टे. जऊळका दि. 01/2/17 आम्ही PSI वि. एस. आरसेवार वय 30 वर्ष,रा पो.स्टे.जऊळका मो.नं. 9766633143आज दि. 01/2/17 रोजी पोलिस स्टेशनला हजर असतांना गुप्त बातमी दाराकडून खबर मिळाली की ग्राम जऊळका येथे संतोष दुर्योधन पांडे वय 35वर्ष रा जऊळका हा मछची मार्केट जऊळका याच्या पाठीमागे देशी दारुची अवैधरित्या विक्री करत आहे अश्या खात्रीलायक बातमी वरून आम्ही व सोबत HC 840PC 1015 LPC 1052असे खाजगी वाहनाने पो स्टे मधुन रवाना होवुन 18/00वाजता मछची मार्केट जऊळका येथे पोहचुन दोन प्रतीष्ठीत पंच सोबत घेवुन मछची मार्केट च्या पाठीमागे गेलो असता संतोष पांडे हा पंचासमक्ष दारु विक्री करतांना मिळुन आला बाजुस असलेल्या पुलाखाली एका चुंगळीत दोन देशी दारु संज्ञा भिंगरीचे दोन बाँक्स मिळुन आले दोन्ही बाँक्स मधील उघडुन प्रत्येक नग ज्यावर देशी दारु संज्ञा भिंगरी कि.प्रत्येकी 50 रु.180 मिली असे दोन्ही बाँक्स मधील एकुन 96नग एकुन कीमत 4800 रु ची असे पंचासमक्ष जप्त करुन जप्त मालातुन 180मीली देशी दारुची 1नग त्यावर आमचे आरोपीची पंचाचे सहीचे कागदी लेबल लावुन जागीच लाखेने सिल करुन CA तपासनी करीता ताब्यात घेतले उरवरीत देशी दारु 95 नग हेडमोहरर यांच्या कडे मालखाना जमा करण्यात आली आरोपीचे हे कत्य कलम 65 ई मु प्रो अँक्ट प्रमाने होत असल्याने गुन्हा सदरचा दाखल करुन तपासात घेतला आरोपीस कलम 41(1) CRPC प्रमाने नोटीस व समज पत्र देण्यात आले.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2.

(केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल या कलमान वये वरील अहवालावरून अपराध घडल याचे):

(1) Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा): / or (या)

(2) Directed (Name of I.O.) ((तपास अधिका-याचे नाव): Vadenna Shivling Rank (हुद्दा): पोलीस उपनिरीक्षक Arshewar

No. (क्र.): 1460100042SVAM8401Q to take up the Investigation (कला तपास करण याचे अधिकार दिले)or (या)

(3) Refused investigation due to (ज या कारणामुळे तपास करण यास नकार दिला): or (किंवा)

(4) Transferred to P.S. ((गुन हा दुसरीकडे पाठविला असल यास त या District (जिल्हा) पोलीस ठाण याचे नाव):

on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant /informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल याचे त याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)

Signature of Officer in charge, Police Station (ठाणे
प्रभारी अधिका-याची र वाक्षरी)

Name (नाव): RAHIM GAFFAR SHAIKH

Rank (हुद्दा): SI (Sub-Inspector)

No. (क्र.): POBN73723

14. Signature / Thumb impression
of the complainant / informant
(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा)

15. Date and time of dispatch to the court (न यायालयात पाठवल् याची तारीख व वेळ):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र):

Physical features, deformities and other details of the suspect/accused: (If known / seen)

(संशयित/आरोपीचे (माहित असलेले या/पाहिलेले या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्रंश आणि इतर तपशील)

S. No. (अ.क्र.)	Sex (लिंग)	Date / Year Of Birth (जन्म मत्तारीख वर्ष)	Build (बांधा)	Height (cms) (उंची(सें.मी)	Complexion (रंग)	Identification Mark(s) (ओळखीच या खुण)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष	1982				

Deformities / Peculiarities (व्रंश / वैशिष्ट्ये)	Teeth (दात)	Hair (केस)	Eye (डोळे)	Habit(s)(सवयी)	Dress Habit (s) (पोषाखाच या सवयी)
8	9	10	11	12	13

Language/Dialect (भाषा/बोलीभाषा)	Place of (चे ठिकाण)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल याच या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole ((लिट)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा व यापेक्षा अधिक तपशील दिले यास फक्त त यातील रकाने यांची नोंद घेतली जाईल)